

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती
मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: विश्वनि-२०२४/प्र.क्र.४६/भाषा-२

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : २६.११.२०२४

वाचा:

मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. विनिमं-२०२०/प्र.क्र.०८/भाषा-२, दि. २७.०५.२०२१

प्रस्तावना :

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्रांशी संबंधित अध्यक्ष व २४ सदस्य अशा एकूण २५ सदस्यांची दि. २७.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. दि. २७.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्ष व सदस्यांचा कालावधी दि. २६.०५.२०२४ रोजी संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर खालील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	नाव	पदनाम
१	डॉ. रवींद्र शोभणे	अध्यक्ष
२	श्री. केशव उपाध्ये	उपाध्यक्ष
३	प्रा. डॉ. नरसिंग कदम	सदस्य
४	डॉ. आदित्य अभ्यंकर	सदस्य
५	डॉ. हेमचंद्र प्रधान	सदस्य

६	डॉ. विनयकुमार आचार्य	सदस्य
७	डॉ. रोहित होळकर	सदस्य
८	डॉ. रणधीर शिंदे	सदस्य
९	डॉ. अनंत देशमुख	सदस्य
१०	श्री. श्रीकांत बोजेवार	सदस्य
११	डॉ. मुकुंद कुळे	सदस्य
१२	श्री. विश्वास पाटील	सदस्य
१३	श्री. प्राजक्त देशमुख	सदस्य
१४	प्रा.बी.एन.पाटील	सदस्य
१५	डॉ. केशवचैतन्य कुंटे	सदस्य
१६	डॉ. मिलिंद वाटवे	सदस्य
१७	श्री. महेश केळुसकर	सदस्य
१८	श्री. वामन मधुसूदन पंडित	सदस्य
१९	श्रीमती नमिता कीर	सदस्य
२०	श्री. अशोक राणे	सदस्य
२१	प्रा. डॉ. सुरेश व्यंकटराव कदम	सदस्य
२२	श्री. महादेव लक्ष्मण देसाई	सदस्य
२३	श्रीमती वृंदा कांबळी	सदस्य
२४	डॉ. शरयू आसोलकर	सदस्य

२. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांना वित्त विभाग शासन निर्णय क्र. प्रवास-१०१०/प्र.क्र.०२/सेवा-५, दि. ०३.०३.२०१० मधील तरतुदीनुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता आणि वित्त विभाग, शासन निर्णय क्र. बैठक-२०१२/प्र.क्र.०१/सेवा-५, दि. २४.०५.२०१२ मधील तरतुदीनुसार बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल. तसेच, वित्त विभागाने प्रवास व बैठक भत्त्याच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधितांना भत्ते अदा करण्यात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२६१४०६३११०३३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वैशाली वाघमारे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई ४०० ०३५
- २) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. उप मुख्यमंत्री तथा मा. मंत्री (गृह) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. उप मुख्यमंत्री तथा मा. मंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा.मंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. मुख्य सचिव/अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ६) मा. विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ७) मा. सभापती/उपसभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ७) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ८) मा. अध्यक्ष व सदस्य, मराठी भाषा समिती, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ९) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
- १०) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १३) भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १४) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
- १५) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
- १६) संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
- १७) सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय विभागीय कार्यालये, नवी मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
- १८) अवर सचिव व्यय-४/सेवा-५/विनियम, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १९) सर्व कार्यासने, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
- २०) निवड नस्ती/कार्यासन भाषा-२